

शासकीय आश्रमशाळा उस्मानाबाद येथे विशेष
बाब म्हणून पारधी जमातीसाठी इ. ८ वी चा
श्रेणीवाढ करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक शाआशा-२००६/प्र.क्र.२०५/का-१३
मंत्रालय विस्तार, मुंबई -३२.
दिनांक : ०६ ऑक्टोबर, २००७

- वाचा :- १) शासन निर्णय क्रमांक शाआशा-१०००/प्र.क्र.२०/का.१३, दिनांक ६/०५/२०००.
२) शासन निर्णय क्रमांक शाआशा-१०००/प्र.क्र.२०/का.१३, दिनांक ११/१०/२००२
३) शासन निर्णय क्रमांक शाआशा-२००५/प्र.क्र.१३१/का.१३, दिनांक ११/०७/२००६
४) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे क्र.शाआशा-२००३/प्र.क्र.३७/का-६(३),
दिनांक ३१/०५/२००७.

प्रस्तावना :- शासन निर्णय क्र.शाआशा-२००५/प्र.क्र.१३१/का.१३, दि.११/०७/२००६ अन्वये
शासकीय आश्रमशाळा, उस्मानाबाद येथे विशेष बाब म्हणून पारधी जमातीसाठी इ.१ ली ते
इ.७ वी च्या वर्गाना मान्यता देण्यात आली आहे. सदर शाळेस श्रेणीवाढ देण्याच वाव
शासनाच्या विचाराधिन होती. याबाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :- शासकीय आश्रमशाळा, उस्मानाबाद ही पारधी जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी
विशेष बाब म्हणून सुरु करण्यात आली आहे. सदर शाळेपासून २० ते २५ कि.मी. अंतरावर
आदिवासी विभागाची एकही आश्रमशाळा किंवा वसतिगृह नसल्याने त्या गावातील पारधी
जमातीच्या व इतर आदिवासी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची अडचण येवू नये ही बाब विचारात
घेवून शासकीय आश्रमशाळा, उस्मानाबाद येथे इ.८ वी चा वर्ग (श्रेणीवाढ) सुरु करणेस शासन
मान्यता देत आहे.

२. शासन निर्णय अआशा-२००५/प्र.क्र.१२९/का.११, दि.२५ ऑक्टोबर, २००५ नुसार ९
माध्यमिक शाळा सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी अद्याप सुरु १
झालेली शासकीय आश्रमशाळा वरखंडा, ता.डहाणू, जि.ठाणे या करिता मंजूर असलेली
माध्यमिक शिक्षकांची ३ पदे, स्वयंपाकी १ पद व कामाठी २ पदे असे एकूण ६ शासकीय
आश्रमशाळा, उस्मानाबाद येथे वर्ग करण्यास शासन मान्यत देत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००७१००६१२२१२८००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने

सं. निवान
(किंसु. कोळ)
कक्ष अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक (५ प्रती).

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.

विभागीय शिक्षण संचालक, नाशिक/पुणे/औरंगाबाद/नागपूर.

सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) जिल्हा परिषद

सर्व जिल्हाधिकारी (आदिवासी उपयोजना क्षेत्र)

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवडनस्ती